

राज्य वस्रोद्योग धोरणांतर्गत  
राबविण्यात येणा-या योजने अंतर्गत फॉर्म  
“A”शासनास सादर करण्यासाठी मुदत  
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग  
शासन परिपत्रक क्र. धोरण २०१५/प्र.क्र. ३६४ /टेक्स-५,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक - १८ एप्रिल, २०१६

**वाचा :-** १. शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१५/प्र.क्र.३३५/टेक्स-२ दि.२, जाने, २०१२  
२. शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.१/टेक्स-२ दि.१ मार्च, २०१२,  
३. शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.२/टेक्स-२ दि.१ मार्च, २०१२,  
४. शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.१०/टेक्स-२ दि. १५ मार्च, २०१२

### **प्रस्तावना**

महाराष्ट्र राज्याचे नवीन वस्रोद्योग धोरण संदर्भ क्र.१ येथिल दि.२ जानेवारी २०१२ च्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे. सदर धोरणांतर्गत पात्र वस्रोद्योग घटकांना दीर्घ मुदती कर्जाशी निगडीत व्याज सवलत आणि विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारीकरणाच्या वस्रोद्योग प्रकल्पांना १०% भांडवली सवलत देय आहे. सदर व्याज व भांडवली अनुदान सवलती साठी संबंधीत वित्त संस्थेने वस्रोद्योग प्रकल्पांचे ऑनलाईन अर्ज (A Form) सादर करणे आवश्यक होते. मात्र सदर अर्ज वित्त संस्थेने किती कालावधी पर्यंत (A Form) सादर करावेत यासाठी कालावधी /मुदत निश्चीत केलेली नव्हती. वस्रोद्योग प्रकल्पांचे ऑनलाईन अर्ज (A Form) वित्त संस्थेने किती कालावधी पर्यंत सादर करावेत यासाठी कालावधी /मुदत निश्चीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### **शासन निर्णय-**

वर नमूद केलेल्या बाबी विचारात घेता ज्या वस्रोद्योग प्रकल्पांचे दिर्घ मुदती कर्ज वित्त संस्थानी दि. ३१ मार्च, २०१६ पर्यंत मंजूर केले असतील अशा वस्रोद्योग प्रकल्पांचे ऑनलाईन अर्ज (A Form) वित्त संस्थानी दि. ३१ मे, २०१६ पर्यंत सादर करावेत.

वित्तीय संस्थानी वरील मुदतीत ऑनलाईन अर्ज (A Form) सादर न केल्यामुळे वस्रोद्योग प्रकल्प व्याज सवलत व भांडवली अनुदाना पासून वंचीत राहिल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी संबंधीत सदर वित्तीय संस्थेची असेल.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१६०४१८१८१७५५६७०२ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांक्षाकित करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( प्रल्हाद रोडे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
२. मा. मंत्री (सर्व)
३. मा. राज्यमंत्री (सर्व)

४. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य,
५. मा. अपर मुख्य सचिव (नियोजन)
६. मा. अपर मुख्य सचिव, (वित्त)
७. मा. अपर मुख्य सचिव (वस्त्रोद्योग), स.प.व व.वि.
८. संचालक-वस्त्रोद्योग, म.रा.नागपूर.
९. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१०. महालेखापाल, (लेखा व लेखा अनुज्ञेयता/लेखा परिक्षा ) महाराष्ट्र राज्य १ /२, मुंबई,  
नागपूर
११. संबंधित बँका-TUFS Cell
१२. निवड नस्ती (टेक्स-५).